

नवीन व नवीकरणीय ऊर्जास्रोत (अपारंपरिक  
ऊर्जा स्रोत) यापासून वीजनिर्मितीच्या पारेषण  
संलग्न प्रकल्पासाठी एकत्रित धोरण - २०१५  
अंतर्गत प्रकल्प उभारणीविषयी कार्यपद्धती.

महाराष्ट्र शासन  
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग  
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: अपाऊ-२०१५/प्र.क्र.५२५/ऊर्जा-७  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
तारीख: ०१ जून, २०१७

**वाचा: -**

- १) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र.अपाऊ-२००७/प्र.क्र.६९३/ऊर्जा-७,  
दि.१४/१०/२००८
- २) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र.पवन-२०१०/प्र.क्र.१३४/ऊर्जा-७,  
दि.१४/१०/२०१०.
- ३) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र.अपाऊ-२०१४/प्र.क्र.१४४/ऊर्जा-७,  
दि.३०/८/२०१४.
- ४) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र.अपाऊ-२०१५/प्र.क्र.४९/ऊर्जा-७,  
दि.२०/७/२०१५.
- ५) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र.अपाऊ-२०१५/प्र.क्र.४९/ भाग-८/ऊर्जा-७,  
दि. ९/९/२०१५.

**शासन शुध्दीपत्रक-**

१. वाचा क्र.५ येथील शासन निर्णयातील परिशिष्ट- इ सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती प्रकल्पांसाठी कार्यपद्धतीतील मुद्दा क्र.३ (ड) “प्रकल्प किंमतीच्या किमान ३० टक्के रकमेचे राष्ट्रीयकृत/शेड्यूल्ड बँकेचे सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट” त्यापुढे “सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प विदेशी गुंतवणूकीवर विकसित होत असेल तर त्यांनी सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट ऐवजी यंत्र सामुग्री पुरवठा व उभारणी (EPC Agreement) संदर्भातील करार, आर्थिक पुरवठा करणा-या वित्तीय संस्थेबरोबरचा वैध करार (Financial Closure), भारतीय रिजर्व्ह बँकेकडील प्रकल्पासंबंधीचे आर्थिक दस्तावेज व प्रकल्प उभारणी संदर्भात इतर पतानुषंगीक दस्तावेज सादर करावे लागतील” असे वाचावे.

२. तसेच वाचा क्र.५ येथील शासन निर्णयातील परिशिष्ट- इ सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती प्रकल्पांसाठी कार्यपद्धतीतील मुद्दा क्र.३.३ “प्रकल्प विकासक / प्रकल्प धारक यांनी सौर ऊर्जा प्रकल्प नोंदणी पत्र प्राप्त झाल्यापासून विहित मुदतीत म्हणजे १८ महिन्यांच्या कालावधीत कार्यान्वित करणे बंधनकारक राहिल. त्याबाबत हमीशुल्क म्हणून रुपये ३.०० लाख प्रती मे.वॅ. या रकमेची बँक गॅरंटी (राष्ट्रीयकृत बँकेची) प्रकल्प नोंदणीसाठी महाऊर्जाकडे सादर करावी” ऐवजी “प्रकल्प विकासक /

प्रकल्प धारक यांनी सौर ऊर्जा प्रकल्प नोंदणी पत्र प्राप्त झाल्यापासून विहित मुदतीत म्हणजे १८ महिन्यांच्या कालावधीत प्रकल्प कार्यान्वित करणे बंधनकारक राहील” असे वाचावे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१७०६०११५२७४१५६१० असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( अशोक आत्राम )

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) मा.मंत्री नवीन व नवीकरणीय ऊर्जा यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) अध्यक्ष, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, मुंबई (पत्राने)
- ४) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
- ५) अप्पर मुख्य सचिव (सामान्य प्रशासन विभाग), मंत्रालय, मुंबई.
- ६) अप्पर मुख्य सचिव ( नियोजन), मंत्रालय, मुंबई.
- ७) अप्पर मुख्य सचिव ( महसूल), मंत्रालय, मुंबई.
- ८) अप्पर मुख्य सचिव ( वने ), मंत्रालय, मुंबई.
- ९) प्रधान सचिव ( वित्त), मंत्रालय, मुंबई.
- १०) प्रधान सचिव ( उद्योग), मंत्रालय, मुंबई.
- ११) प्रधान सचिव ( आदिवासी), मंत्रालय, मुंबई.
- १२) प्रधान सचिव ( नगर विकास-२), मंत्रालय, मुंबई.
- १३) प्रधान सचिव ( ग्राम विकास), मंत्रालय, मुंबई.
- १४) प्रधान सचिव (पर्यावरण), मंत्रालय, मुंबई.
- १५) सचिव (सार्वजनिक बांधकाम विभाग), मंत्रालय, मुंबई.
- १६) महासंचालक, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), पुणे.
- १७) विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासन भवन, मुंबई.
- १८) मुख्य अभियंता (विद्युत), महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रशासकीय इमारत, ३ रा मजला, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई ७१
- १९) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधार कंपनी मर्या., मुंबई -५१
- २०) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ वितरण कंपनी मर्या., मुंबई -५१

- २१) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ निर्मिती कंपनी मर्या., मुंबई -५१
- २२) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्या., मुंबई -५१
- २३) ऊर्जा विभागातील सर्व कार्यासने.
- २४) निवड नस्ती( ऊर्जा-७), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.